

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन आदेश क्रमांक: बदली-२०२४/प्र.क्र.४४/प्रशा-३ (१४-अ)

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
तारीख: २९ नोव्हेंबर, २०२४

- वाचा :-१)सामान्य प्रशासन विभागाचे शासन आदेश क्र. बदली २०२४/प्र.क्र.४४/प्रशा-३ (१४-अ), दि. ३०.०५.२०२४
२)सामान्य प्रशासन विभागाचे शासन आदेश क्र. बदली २०२४/प्र.क्र.४४/प्रशा-३ (१४-अ), दि. ०३.०६.२०२४
३) सामान्य प्रशासन विभागाचे शासन आदेश क्र. बदली २०२४/प्र.क्र.४४/प्रशा-३ (१४-अ), दि. १४.०६.२०२४
४)सामान्य प्रशासन विभागाचे शासन आदेश क्र. बदली २०२४/प्र.क्र.४४/प्रशा-३ (१४-अ), दि. १४.०६.२०२४
५)सामान्य प्रशासन विभागाचे शासन आदेश क्र. बदली २०२४/प्र.क्र.४४/प्रशा-३ (१४-अ), दि. ३१.०७.२०२४
६)सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०१६/प्र.क्र.१८६/१४, दि. ०९.०८.२०१६
७) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१६/प्र.क्र.१८६/१६/१६/१४, दि. २३.१२.२०१६

शासन आदेश

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४ (१), ४ (२), व ४ (३) अनुसार एकूण १७ उच्चश्रेणी लघुलेखकांच्या संदर्भाधीन क्र.१ वरील दि. ३०.०५.२०२४ रोजीच्या आदेशान्वये सर्वसाधारण बदल्या करण्यात आलेल्या आहेत. संदर्भाधीन क्र.२ ते ५ वरील आदेशान्वये ४ उच्चश्रेणी लघुलेखकांना दि.३०.०४.२०२५ पर्यंत प्रशासकीय कारणास्तव मुदतवाढ देण्यात आली होती.

आता, या आदेशान्वये संदर्भाधीन क्र.२ ते ५ वरील आदेश अधिक्रमित करण्यात येत आहेत. संदर्भाधीन क्र.२ ते ५ वरील आदेशामध्ये नमूद ४ उच्चश्रेणी लघुलेखक तसेच संदर्भाधीन क्र.१ वरील आदेशान्वये बदली झालेल्या तथापि, अद्यापही कार्यमुक्त न करण्यात आलेल्या ९ उच्चश्रेणी लघुलेखकांना संदर्भाधीन क्र. ६ व ७ वरील शासन परिपत्रक व शासन निर्णयातील तरतूदीनुसार या आदेशान्वये दि. २९.११.२०२४ (म.नं.) रोजी एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे. खालील कर्मचाऱ्यांनी इतर कोणत्याही आदेशाची प्रतिक्षा न करता त्यांच्या नावासमोर रकाना ५ मध्ये दर्शविण्यात आलेल्या विभागात तात्काळ रुजू व्हावे :-

अ. क्र.	श्री / श्रीमती	उच्चश्रेणी लघुलेखकाचे नांव	सध्याचा विभाग	बदलीनंतर पदस्थापनेचा विभाग
१	२	३	४	५
१	श्री	ओमकुमार शिवानंद कुलकर्णी (म)	सामान्य प्रशासन विभाग	उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
२	श्री	अंबण्णा संगप्पा बेंडके (इ)	गृह विभाग	नगर विकास विभाग

अ. क्र.	श्री / श्रीमती	उच्चश्रेणी लघुलेखकाचे नांव	सध्याचा विभाग	बदलीनंतर पदस्थापनेचा विभाग
३	श्री	अमित विलास फुलके (इं) (दिव्यांग)	महसुल व वन विभाग	मृद व जलसंधारण विभाग
४	श्री	सचिन बाळासाहेब जाधव (इं)	नगर विकास विभाग	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
५	श्रीमती	निलम हृषिकेश दावलभक्त (म)	सार्वजनिक बांधकाम विभाग	ग्राम विकास विभाग
६	श्रीमती	वंदना अमर गवळी (इं)	विधि व न्याय विभाग	गृह विभाग
७	श्री	अमोल ज्ञानोबा जल्हारे (म)	उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग	सामान्य प्रशासन विभाग
८	श्रीमती	निर्मला तुळशिराम चिकटे (म)	ग्राम विकास विभाग	अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
९	श्रीमती	रूपाली सुंदरराव पाटील (इं)	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग	विधि व न्याय विभाग
१०	श्रीमती	प्रियंका कमलाकर वसमतकर (म)	सार्वजनिक आरोग्य विभाग	सार्वजनिक बांधकाम विभाग
११	श्रीमती	माधुरी दत्ताराम गुंजाळ (म)	उच्च व तंत्र शिक्षण विभाग	सार्वजनिक आरोग्य विभाग
१२	श्री	गोपाळ साहेबराव चिंचोले (म) (दिव्यांग)	पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग	उच्च व तंत्र शिक्षण विभाग
१३	श्री	मल्लिकार्जुन भिमाशंकर पनशेट्टी (इं)	मृद व जलसंधारण विभाग	महसुल व वन विभाग

२. सदर आदेश हेच कार्यमुक्ततेचे आदेश असून संबंधित विभागांनी नव्याने आदेश काढण्याची आवश्यकता नाही.

३. संबंधित उच्चश्रेणी लघुलेखकांनी बदलीच्या विभागात रुजू झाल्यानंतर रुजू अहवाल सादर करून त्याची १ प्रत या कार्यासनास प्रत्यक्षात आणून द्यावी.

४. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम-२००५ हा अधिनियम महाराष्ट्र शासनाची धोरणात्मक बाब आहे. अधिनियमातील तरतुदीनुसार करण्यात आलेल्या बदल्या ही बाब आता ऐच्छिक राहिलेली नसून अधिनियमान्वये बंधनकारक झाली आहे. सदर बदल्या अधिनियमातील तरतुदीनुसार तसेच नागरी सेवा मंडळाच्या शिफारशीनंतर करण्यात

आल्या आहेत. यास्तव बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करणे बंधनकारक आहे. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा, आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ चे नियम १२ मधील तरतूदीनुसार त्यांना पदग्रहण अवधी अनुज्ञेय नसल्यामुळे आदेशानुसार ते बदलीच्या ठिकाणी हजर न झाल्यास त्यांचा आदेशाच्या दिनांकापासून बदलीच्या ठिकाणी रुजू होईपर्यंतचा कालावधी सेवाखंड धरण्यात येईल व सदर सेवाखंडाची नोंद ज्येष्ठतासूचीत घेण्यात यावी.

५. संबंधित कर्मचारी दि. ०२.१२.२०२४ (म.पू.) रोजी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचेविरुद्ध शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१६/प्र.क्र.१८६/१६/कार्यासन १४, दि. २३.१२.२०१६ मधील तरतूदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल.

६. सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.४८/१८ (र व का), दि. २५.०८.२०२२ मध्ये नमूद केल्यानुसार, संबंधित उच्चश्रेणी लघुलेखकांनी कार्यमुक्त होताना कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.

७. आहरण व संवितरण अधिकारी तसेच अधिदान व लेखाधिकारी यांना कळविण्यात येते की, उपरोक्त कर्मचाऱ्यांचे दि. ०१.१२.२०२४ पासूनचे वेतन कोणत्याही परिस्थितीत पूर्वीच्या विभागातून अदा करण्यात येऊ नये अन्यथा त्यांना व्यक्तीशः जबाबदार धरण्यात येईल.

८. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४११२९११२२५१५९०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(अक्षता देसाई)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

संबंधित उच्चश्रेणी लघुलेखक (संबंधित मंत्रालयीन विभागामार्फत)

प्रत-

- १) मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन
- २) अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (आस्थापना), संबंधित मंत्रालयीन विभाग,
- ३) सह/उप सचिव (आस्थापना), संबंधित मंत्रालयीन विभाग,

- ४) संचालक, लेखा व कोषागारे संचालनालय, ठाकरसी हाऊस, बॅलार्ड पिअर, सुरजी वल्लभदास रोड, मुंबई-४००००९.
- ५) आहरण व संवितरण अधिकारी, संबंधित मंत्रालयीन विभाग
त्यांना कळविण्यात येते की, बदली केलेल्या सर्व उच्चश्रेणी लघुलेखकांना दि. २९.११.२०२४ (म.नं.) पर्यंत कार्यमुक्त करणे अत्यावश्यक असून कार्यमुक्त केलेल्या उच्चश्रेणी लघुलेखकांचे दि. ३०.११.२०२४ पर्यंतचे वेतन ते सध्या कार्यरत असलेल्या विभागाने काढावे. दि. ०१.१२.२०२४ पासूनचे वेतन बदलीपुर्वी कार्यरत असलेल्या विभागातील संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी अदा केल्यास त्यांना याबाबत व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल व त्यांच्याविरुद्ध नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
- ६) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
त्यांना कळविण्यात येते की, बदली केलेल्या सर्व उच्चश्रेणी लघुलेखकांचे दि. ३०.११.२०२४ पर्यंतचे वेतन सध्या कार्यरत असलेल्या विभागामार्फत अदा करावयाचे आहे. दि. ०१.१२.२०२४ पासूनचे वेतन बदली झालेल्या विभागामार्फत अदा करावयाचे आहे. सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
- ७) निवड नस्ती- साप्रवि प्रशा-३ (१४ अ)